



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ३६]

शुक्रवार, ऑगस्ट १०, २०१८ / श्रावण १९, शके १९४०

[पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक ३६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या ६-अ/२२०८/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) नियम, १९८१ व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) (सुधारणा) नियम, २००९ मधील नियम ७-क अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व जामखेड या दोन नगरपरिषदांच्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	अध्यक्षांचे नाव	नगरपरिषदेचे नाव	राखीव जागा असेल, तर कोणत्या प्रवर्गासाठी
१	२	३	४
१	राणी विनायक मोहिते	..	शेवगाव
२	निखील मुकुंद घायतडक	..	जामखेड
			अनुसूचित जाती (महिला)
			अनुसूचित जाती

राहुल द्विवेदी,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ७ ऑगस्ट २०१८.

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या ६-अ/२२०८/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे जाहीर करतो की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व जामखेड या दोन नगरपरिषदांच्या दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	उपाध्यक्षांचे नाव	नगरपरिषदेचे नाव
१	२	३
१	पठाण वजीर बाबुलाल	शेवगाव
२	फरिदा असिफ खान	जामखेड

राहुल द्विवेदी,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ७ ऑगस्ट २०१८.